

Ref: BHL/ STEX 13/ 2025-26

Date: May 28, 2025

Mumbai - 400 001

BSE Limited National Stock Exchange of India Limited

Phiroze Jeejeebhoy Towers 5th Floor, Exchange Plaza,

Dalal Street Bandra Kurla Complex Bandra (East)

Mumbai-400051

Scrip Code: 539872 Symbol: BAJAJHCARE

<u>Sub: Newspaper publication in compliance of Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015</u>

Dear Sir/Madam.

In accordance with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith newspaper publication of the Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2025, published in following newspapers:

- 1. Business Standard on May 28, 2025
- 2. Mumbai Lakshadweep on May 28, 2025

We request you to kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For and on behalf of Board of Directors of Bajaj Healthcare Limited

MONICA TANWAR Digitally signed by MONICA TANWAR Date: 2025.05.28 11:30:52 +05'30'

Monica Tanwar

Company Secretary & Compliance Officer

Encl: As above

uretiop (Formerly Known as Freshtrop Fruits Limited)

Reg. Office: A 603, Shapath IV, S. G. Road, Ahmedabad - 380015. Tel: 079 40307050 CIN: L15400GJ1992PLC018365, E-mail: info@puretrop.com, Website: www.freshtrop.com

(Rs. in Lakhs)							
		Quarter End	ed	Year	r Ended		
Particulars	31.03.2025	31.12.2024	31.03.2024	31.03.2025	31.03.2024		
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)		
Total income from operations (net)	2,769.32	1,975.92	3,942.51	11,426.76	10,929.45		
Net Profit for the period (before tax and exceptional items)	(448.07)	(457.65)	(59.95)	(888.46)	(676.17)		
Net Profit for the period before tax (after exceptional items)	(448.07)	(457.65)	(59.95)	(888.46)	(676.17)		
Net Profit for the period after tax (after exceptional items)	(146.93)	(169.11)	(20.57)	1,187.02	5,995.06		
Total Comprehensive Income for the period	8.41	(4.86)	(10.25)	(6.17)	(16.89)		
Profit/ Loss for the period after comprehensive income	(138.53)	(173.97)	(30.82)	1,180.85	5,978.17		
Equity Share Capital	796.99	796.99	989.49	796.99	989.49		
Earning Per Share (Of Rs. 10 each) (after extraordinary							
items)							
Basic:	-1.84	-2.12	-0.21	14.89	60.59		
Diluted:	-1.84	-2.12	-0.21	14.89	60.59		

(1) The above results were reviewed by the audit Committee and were approved and taken on record by the Board of Directors in their meeting held on May 26, 2025.

(2) The result have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder.

(3) The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended on 31.03.2025, filed with the Stock

Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. (4) The full format of the Financial Results are available on the website of the Stock Exchange i.e. www.bseindia.com and also on the Company's website www.freshtrop.com.

(5) Previous Year's figures have been regrouped, reclassified wherever considered necessary

(6) Revenue from operation includes Export Incentives.

Place: Ahmedabad Date: 26.05.2025

Particulars

Total Income from Operations

Extraordinary items)

or Extraordinary items)

Total Comprehensive Income

discontinued operations) -

1. Basic: (per shares Rs.)

2. Diluted: (per shares Rs.)

Date: 26/05/2025

Dated: May 27, 2025

Balance Sheet of the previous year

Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/o

Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/

Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audite

Earnings Per Share (of Rs. 5/- each) (for continuing and

Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 5/- each)

the Company in their respective meeting held on May 26, 2025.

Disclosure Requirements) Regulations, 2015 with un-modified opinion.

The figures of the previous period have been regrouped whenever necessary

BAJAJ

Sr. No.



BAJAJ HEALTHCARE LIMITED

Tel.: 022-6617 7400; Fax: 022-6617 7458

Website: www.bajajhealth.com: Email Id: investors@bajajhealth.com

EXTRACTS OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025

5, Bhoomi Velocity Infotech Park, Plot No. B-39, B-39A, B-39 A/1,Rd No. 23, Wagle Ind. Estate Thane West, Thane- 400 604 CIN: 199999MH1993PLC072892

Quarter Ended

31/03/2024

(Audited)

13.389.90

(3,514.92)

(3,200.05)

(3,294.02)

1,379.92

(10.84

917.89

31/03/2025

(Audited)

15.447.25

1.172.20

1,159.30

1,462.95

1,579.16

3.54

For Puretrop Fruits Limited (Formerly Known as Freshtrop Fruits Limited)

> Ashok Motiani **Managing Director**

> > (Amount in Lakhs

31/03/2024

47.341.79

2,765.26

(1,667.55)

(1,432.66)

(8,656.87)

1,379.92

26,456.1

(30.36)

Year Ended

31/03/2025

54.260.24

4,600.77

4.600.77

4,292.88

4,086.56

1,579.16

45,037.26

13.29

FOR & ON BEHALF OF BOARD OF DIRECTOR OF

BAJAJ HEALTHCARE LIMITED

ANIL CHAMPALAL JAIN

DIN: 00226137

O

INDIAN TERRAIN FASHIONS LIMITED

Regd Office: Survey No. 549/2 & 232, Plot No 4 Thirukkachiyur & Sengundram Industrial Area, Singaperumal Koil Post, Chengalpattu – 603204, Tamil Nadu .E-mail: response.itfl@indianterrain.cor

Website: www.indianterrain.com Tel: +91-44-4227 9100, CIN: L18101TN2009PLC073017 EXTRACT OF THE AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE OHADTED AND EINANCIAL VEAD ENDED 24ST MADOU 2026

	QUARTER AND FINANCIAL TEAR ENDED 3151	WARCH	2025		(IXS.	iii Gibies _j
SI.		Quar	ter Ended	Financial Year ended		
No.		31-Mar-25	31-Dec-25	31-Mar-24	31-Mar-25	31-Mar-24
		(Audited Refer Note 3)	(Unaudited)	(Audited Refer Note 3)	(Audited)	(Audited)
1	Total income from operations	89.53	96.88	114.16	340.60	456.01
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(3.84)	(3.85)	(1.73)	(41.01)	(10.16)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(3.84)	(3.85)	(1.73)	(41.01)	(10.16)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(2.17)	(3.44)	0.03	(42.66)	(14.93)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period	(2.16)	(3.42)	0.20	(42.76)	(14.66)
	(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(2.10)	(0.12)	0.20	(42.70)	(11.00)
6	Equity Share Capital (Face Value of Rs.2/-each)	9.14	9.14	8.86	9.14	8.86
7	RReserves (excluding Revaluation Reserves) as shown in the				173.68	188.02
	AuditedBalance Sheet of the previous year				170.00	100.02
8	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations)					
	- Basic: (In Rs.)	(0.48)	(0.75)	0.01	(9.48)	(3.37)
	- Diluted: (In Rs.)	(0.48)	(0.75)	0.01	(9.48)	(3.37)
Not	Pes:					

ties:
The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter and Financial Year ended 31st March 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) viz. BSE Limited (BSE) at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.nseindia.com and the listed entity a https://www.indianterain.com/investor-information

. The figures for the quarter ended 31st March 2025 and 31st March 31st March 2024 are the balancing figures between the audited figures in respect of the full financic year ended 31st March 2025 and 31st March 2024 and the un audited published year-to-date figures upto 31st December 2024 and 31st December 2023 respectively

These a udited financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principals laid down under Indian Accounting Standard (IndAS - 34 "Interim Financial Reporting" as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015, as amended.

The Company operates exclusively in the segment of apparel and accessories. Consequently there is no requirement of disclosure in the context of Indian Accountin Standards - 108 (Ind AS 108). "Operating Segments".

. In view of Company's nature of business, revenue is unevenly spread throughout the year, hence result for the quarter is not representative for revenue and profit for th

The previous period figures have been re-grouped / re-stated wherever necessary

For and on behalf of Board of Directors Indian Terrain Fashions Limited sd/-Charath Ram Narsin Managing Director & CEO DIN: 06497859

Date : 27th May 2025 Place : Chenna

BIRLA PRECISION TECHNOLOGIES LIMITED

Corporate Identity Number (CIN): L29220MH1986PLC041214 Registered Office: 23, Birla Mansion No. 2, 1st Floor, D. D. Sathe Marg, Prarthana Samaj, Mumbai, Maharashtra, 400004 Tel: 022-23825060 Website: www.birlaprecision.com E-mail: info@birlaprecision.com

POSTAL BALLOT NOTICE AND F-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given to the Members of M/s. Birla Precision Technologies Limited ('the Company') pursuant to the provisions o Section 108 and Section 110 of the Companies Act, 2013 ("Act") read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules"), Secretarial Standard-2 on general meeting (the "SS-2"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") including any statutory amendment(s) modification(s), or re-enactment(s) thereof for the time being in force, guidelines prescribed by the Ministr of Corporate Affairs ("MCA"), for holding general meetings/conducting postal ballot process through e-voting vide General Circular No 14/2020 dated April 8, 2020 and subsequent circulars issued in this regard with the latest being General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 ("MCA Circulars"), the Company has completed the dispatch of Postal Ballot Notice on Tuesday, May 27,2025, onl through electronic mode to all its shareholders holding shares as on Cut-off date i.e. Friday May 23, 2025 ("Cut-Off date") and who have registered their email addresses with the Company/ Registrar and Share Transfer Agent ("RTA") or Depository, to transact the followin pecial business by the members of the Company through Postal Ballot by remote e-voting only

Sr. No	Type of Resolution	Description of Resolution				
1	Special Resolution	Appointment of Mr. Ravinder Chander Prem (DIN:07771465) as Managing Director of the Company and approval of his remuneration.				

embers are hereby informed that

- The remote e-Voting facility is provided by KFin Technologies Limited ("RTA"/"KFintech"/"KFin") and the remote e-Voting perior commences from Thursday May 29, 2025 9:00A.M and will conclude on Friday, June 27, 2025 at 05:00 P.M. (IST) thereafter, the remote e-Voting module shall be disabled by KFin and e-voting shall not be allowed beyond the said time. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently;
- Only those members, whose names appear in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owner maintained by the Depositories, as on Cut-off date are entitled to cast their votes on the resolution. A person who is not a Membe on the Cut-off date should accordingly treat the Postal Ballot Notice as for information purposes only;
- For any query or grievance connected with the voting by electronic means for postal ballot notice members may write to may write to Ms. C Shobha Anand, Deputy Vice President at $\underline{evoting@kfintech.com} \ Or \ call \ on \ toll \ free \ no: 18003094001.$
- The members who have not received the Notice, may write to cs@birlaprecision.com and obtain the same and
- The members who have not yet registered their email addresses are requested to get their email addresses registered with the Registrar and Transfer Agent of the Company or with the depository participant/ depository in the following manner:
- Members holding shares in physical form, who have not registered/ updated their email id and addresses with the Compani are requested to register/update the same by submitting Form ISR-1 to the RTA (which is available at https://ris.kfintech.com client services/isc/default.aspx# at the above mentioned address.
- Members holding shares in electronic form are requested to update their email address and mobile number with the respective DPs.

 $c. \quad \text{In case of any queries/difficulties in registering the e-mail address, Shareholders may write to KF in at $\underline{\text{evoting@kfintech.com}}$.}$

The Postal Ballot Notice along with the Explanatory Statement, instructions and manner of e-Voting process can be downloaded fron website of the Company at <u>www.birlaprecision.com.</u> websites of the Stock Exchange i.e. Bombay Stock Exchange Limited ("BSE" www.bseindia.com as well as on the website of the Registrar and Transfer Agent of the Company viz KFin Technologies Ltd at https://evoting.kfintech.com The results of the e-voting by Postal Ballot will be declared not later than two working days of the conclusion of the e-voting. Such Results, along with the Scrutinizer's Report, will be available on the Company's website www.birlaprecision.con and will be forwarded to BSE.

> For and on behalf of Birla Precision Technologies Limited

Date: May 27 2025

(RPPL

Vedant Birla Chairman & Executive Directo

SANDHAR

The above results were reviewed by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors o

The Statutory Auditors of the Company have issued Audit Report as required under Regulation 33 of SEBI (Listing Obligations an

The above is an extract of the detailed Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and the Stock Exchanges under Regulation 2000 and the Stock Exchanges under Regulation 30 of the Securities and the Stock Exchanges under Regulation 30 of the Securities and the Stock Exchanges under Regulation 30 of the Securities and the Stock Exchanges under Regulation 30 of the Securities and the Stock Exchanges under Regulation 30 of the Securities and the Stock Exchanges under Regulation 30 of the Securities and the Stock Exchanges under Regulation 30 of the Securities and the Stock Exchanges under Regulation 30 of the Securities and the Stock Exchanges under Regulation 30 of the Securities and the Stock Exchanges under Regulation 30 of the Securities and the Stock Exchanges under Regulation 30 of the Securities and the Stock Exchanges under Regulation 30 of the Securities and the Stock Exchanges under Regulation 30 of the Securities and the Stock Exchanges under Regulation 30 of the Securities and the Stock Exchanges under Regulation 30 of the Securities and the Stock Exchanges under Regulation 30 of the Securities and Theorem 20 of the Stock Exchanges under Regulation 30 of the Securities and Theorem 30 of the Securities and

and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Audited Financia

Results are available on the Stock Exchanges' websites i.e. www.bseindia.com/www.nseindia.com and also available on the

Company's website i.e. www.bajajhealth.com. The same can be accessed by scanning the QR code provided below

SANDHAR TECHNOLOGIES LIMITED

CIN: L74999DL1987PLC029553 Registered Office: B-6/20 L.S.C. Safdarjung Enclave, New Delhi-110029

Phone: 0124-4518900, Fax: 0124-4518912, Email: investors@sandhar.in, Website: www.sandhargroup.com

POSTAL BALLOT NOTICE

Notice is hereby given to the Members of Sandhar Technologies Limited ("the Company"), pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Rules made thereunder ("the Rules"), Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2") read with the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs ("MCA") for holding general meeting/conducting postal ballot process through e-voting vide various general circulars issued by MCA ("Circulars"), including any statutory modification(s) or amendment(s) or reenactment(s), if any, the Company is seeking the approval of its members by way of Postal Ballot through remote e-voting process ("e-voting") only for the following Resolutions as approved by the Board of Directors of the Company on Thursday. May 22, 2025

S. No.	Description of Resolution	Type of Resolution
1	Appointment/Re-designation of Shri. Sandeep Dinodia (DIN: 00005395), as Non-Executive Independent Director of the Company	Special Resolution
2	Appointment of Shri. Gurvinder Jeet Singh (DIN: 02129467), as Director (Executive – Non Independent Director) of the Company	Ordinary Resolution
3	Appointment of Shri. Gurvinder Jeet Singh (DIN: 02129467), as a Whole-time Director (Executive – Non Independent Director) designated as Whole-Time Director & Head – Corporate Strategy of the Company	Special Resolution

The Postal Ballot Notice is available on the website of the Company i.e., www.sandhargroup.com, the website of BSE at www.bseindia.com and NSE at www.nseindia.com, on which the Equity Shares of the Company are listed (collectively referred to as "Stock Exchanges") and on the website of MUFG Intime India Private Limited (Formerly Link Intime India Private Limited) i.e., https://instavote.linkintime.co.in ("MUFG Intime")

In Compliance with the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13,2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being 09/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs, the Company has sent the Postal Ballot Notice on Tuesday, May 27, 2025, only through electronic means only to those Members whose names appeared in the Register of Members/List of Beneficial Owners and whose email IDs are registered with the Company/MUFG Intime India Private Limited [Formerly known as Link Intime India Private Limited) ("RTA")/Depositories as on Friday, May 16, 2025 ["cut-off date"]. The Company has engaged the services of MUFG Intime India Private Limited to provide remote e-voting facility to its Members

The remote e-voting period commences from 09:00 a.m. (IST) on Wednesday, May 28, 2025 and ends at 05:00 p.m. (IST) Thursday, June 26, 2025. The e-voting module shall be disabled by MUFG Intime India Private Limited thereafter. Voting Rights of the Members shall be in proportion to the shares held by them in the paid-up Equity Share Capital of the Company as on the Cut-off date. The communication of the assent or the dissent of the Members would take place only through the remote e-voting system. Only those members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date will be entitled to cast their votes by remote e-voting. Once the vote on the resolutions is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently.

Members holding shares in physical form and who have not registered their email addresses with the Company can register their email addresses by clicking on the link: https://web.in.mpms.mufg.com/EmailReg/Email_Register.html on the website www.in.mpms.mufg.com, under the Investor Services tab, by selecting the "Email Registration" heading and updating their details, such as Name, Folio Number, Certificate Number, PAN, Mobile Number and Email ID. They must upload a scanned copy of the share certificate (front and back) in PDF or JPEG format (up to 1MB). Members holding shares in dematerialised (demat) form are requested to update their email addresses with their respective Depository Participants (DPs).

In case the Members have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and Instavote e-voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or may contact Mr. Ashish Upadhyay, Associate - Technology Group at enotices@linkintime.co.in or Call:- Tel: 022 - 49186000.

The Board of Directors of the Company has appointed M/s K.K. Sachdeva & Associates, Practicing Company Secretaries (M. No. FCS 7153), as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process in a fair and transparent manne

The result of the postal ballot will be announced on or before 05:00 p.m. (IST) on Monday, June 30, 2025. The said results along with the Scrutinizer's Report would be intimated to BSE and NSE and will also be uploaded on the Company's website www.sandhargroup.com and on the website of MUFG Intime India Private Limited (Formerly Link Intime India Private Limited) i.e., https://instavote.linkintime.co.in. The results shall also be displayed on the Notice Board at the Registered Office of the

By Order of the Board For Sandhar Technologies Limited

Yashpal Jain

Chief Financial Officer and Company Secretary Membership Number: A13981

Date: May 26, 2025



Regd Office: 503-504, Lodha Supremus, Building No.1, 5th Floor, Road No. 22, Near New Passport Office, Wagle Estate, Thane (W) – 400 604. India

Wagle Estate, Thane (W) - 400 604. Tel: +91 22 2581 8200

CIN: L25209MH2011PLC223089 Website: www.rajshreepolypack.com

EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025

SI	Particulars		Quarter Ended	Year Ended		
N0.		Mar 31, 2025	Dec 31, 2024	Mar 31, 2024	Mar 31, 2025	Mar 31, 2024
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	9174.37	7406.82	7046.44	33469.67	27729.4
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	502.1	220.04	302.53	1941.33	1213.3
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	502.1	(41.02)	286.1	1297.57	1192.6
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	364.82	(93.92)	202.81	796.1	864.1
5	Total Comprehensive Income for the period	362.99	(91.3)	167.8	802.12	833.
6	Equity Share Capital	3667.2	3667.2	3665.2	3667.2	3665.
7	Other Equity (Excluding Revaluation Reserve)				12314.47	11510.0
8	Earning Per Share :					
	Basic	0.5	(0.13)	0.28	1.09	1
	Diluted	0.5	(0.13)	0.28	1.08	1.1

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025

SI	Particulars	Quarter Ended			Year Ended		
NO.		Mar 31, 2025	Dec 31, 2024	Mar 31, 2024	Mar 31, 2025	Mar 31, 2024	
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	
1	Total Income from Operations	9174.37	7406.82	7065.22	33469.67	27794.54	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	502.1	220.04	321.31	1941.33	1278.49	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	502.1	220.04	321.31	1941.33	1278.49	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	364.82	167.14	238.02	1439.86	949.97	
5	Total Comprehensive Income for the period	362.99	169.76	203.01	1445.88	919.45	
6	Equity Share Capital	3667.2	3667.2	3665.2	3667.2	3665.2	
7	Other Equity (Excluding Revaluation Reserve)				13065.97	11617.78	
8	Earning Per Share :						
	Basic	0.5	0.23	0.32	1.96	1.32	
Votes:	Diluted	0.5	0.23	0.32	1.96	1.31	

The consolidated results for the quarter and year ended March 31, 2025 were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on May 26, 2025. The above results for the year ended March 31, 2025 have been audited by statutory auditors of the company in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2025, filed with the NSE under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 The full formats of the audited financial results of Quarterly & Year ended are available on the Stock Exchange website viz v nseindia.com and also on the Company's website www.rajshreepolypack.com

Figures for the previous quarter/year has been regrouped and rearranged wherever necessary



Ramswaroop Radheshyam Thard Chairman & Managing Director DIN: 02835505

For and on Behalf of the Board of Director



(Rs. In Crore

NMDC Steel Limited
C/o NMDC Iron & Steel Plant
Post - Nagarnar (Bastar) C.G. PIN 494001
GSTIN: 22AAFCN3661CTZX

Tender Enquiry No.: NSL(CONTRACTS)/CON/640/HSM/Pit less weighing Dtd.: 28.05.2025

NSL Limited, Public-Sector Company under Ministry of Steel, Govt. of India, You are requested to submit your offer $\ Two\ bid\ system$. $\ Techno-Commercial\ Bid\ and\ Price\ Bid\ from\ experienced\ domestic\ bidders\ for$ "Procurement, Installation, Commissioning & Stamping of Pit-less Weighing System for Coil Yard Area of NSL (Turn Key basis)".

The detailed NIT and Bid documents can be viewed and / or downloaded from 28.05.2025 to 11.06.2025. Last date of submission: 11.06.2025.

The detailed NIT and Bid documents can be viewed and / or downloaded from

NMDC website http://www.nmdc.co.in, and Central Public Procurement portal(CPP PORTAL)http://www.eprocure.gov.in/epublish/app. The bidders are requested to submit their bids offline only. The details of

For further information & clarification, the following can be contacted:

submission of bid through offline are given in NIT.

HOD (Contracts), Contracts Department, 4th Floor, Sinter and BF Area Shop Office, NMDC Steel Limited (NSL), P.O. Nagarnar, Jagdalpur, Distt: Bastar Chhatisgarh-494001, E-mail: nslcontracts@nmdc.co.in nundenayan@nmdc.co.in, csn@nmdc.co.in

> Head of the Department (Contracts) NSL, Nagarna



Date: May 27, 2025

SESHASAYEE PAPER AND BOARDS LIMITED

CIN: L21012TZ1960PLC000364 Regd. Office: Pallipalayam, Namakkal District Cauvery RS PO, Erode 638 007 Phone: 91- 4288 240221 - 228, Fax: 91- 4288 240229 e-mail: secretarial@spbltd.com, web: www.spbltd.com

NOTICE

Pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended, (the Rules), the Company is required to transfer all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more, in the name of Investor Education and Protection Fund (IEPF) to be credited to Demat account of IEPF maintained with NSDL.

Individual notices have already been sent by the Company to the concerned shareholders, to their latest registered address, whose shares are liable to be transferred to the IEPF Demat Account. The details of such shareholders are also displayed on the website of the Company.

Year wise unclaimed dividend details in respect of the above shareholders are posted or the Company website viz. www.spbltd.com/investor-info/unpaid-dividend/index.html. The concerned shareholders are requested to claim the unclaimed dividend amount(s) on or before 10th August, 2025, failing which their shares shall be transferred to IEPF DematAccount.

The unclaimed dividends and the shares transferred to IEPF Authority including al benefits accruing on shares if any, can be claimed back by the shareholders from IEPF Authority by following the due process prescribed under the Rules. No claim in this respect shall however lie against the Company For any queries on the above matter, shareholders are requested to contact the

Company / Company's Registrar and Transfer Agent, viz. M/s Integrated Registry Management Services Pvt Ltd. Kences Towers, II Floor, No.1 Ramakrishna Street North Usman Road, T Nagar, Chennai 600 017. Tel: +91 44 28140802 /28140803, e-mail ID: kalyan@integratedindia.in. (By Order of the Board)

For Seshasayee Paper and Boards Limited S SRINIVAS Director (Finance) & Secretary

WENDT (INDIA) LIMITED WENDT

CIN:L85110KA1980PLC003913

Regd. Office: Flat. No. A2-105, Cauvery Block, National Games Housing Complex, Koramangala
Bangalore - 560047. Telephone: +91–4344-405500; Telefax:+91-4344-405620 / 405630.

NOTICE TO MEMBERS

Notice is hereby given pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ('the Rules') notified by the Ministry of Corporate Affairs. As per section 124(6) of the Companies Act, 2013 ('the Act') and the above

mentioned Rules, all shares in respect of which dividends have not been paid or claimed for seven consecutive years or more are required to be transferred to the Demat Account of the Investor Education Protection Fund ('IEPF') Authority. In respect of the Final Dividend declared for the financial year 2017-18, the due date for transfer of shares as per the Act / Rules is 30th August 2025. Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose shares are required to be transferred to IEPF Authority under the said Rules at their latest available address. The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF Authority on its website https://wendtindia.com/investors/ for verification by the concerned shareholders. Shareholders may note that both unclaimed dividends and the shares to be transferred to the IEPE Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed by them from the IEPF Authority after following the due procedure prescribed in the Rules.

In case the Company does not receive the requisite documents by 5th August 2025, the Company shall, with a view to comply with the requirements of the said Rules transfer the shares to the IEPFAuthority as per procedure stipulated therein without any further notice.

Shareholders having any query in this regard, may contact the Company's Registra and Share Transfer Agent or the Company as mentioned herein below:

Wendt (India) Limited No. 69/70, Sipcot Industrial Estate, losur - 635126 Tamil Nadu Tel No.: +91-4344-405500

Fax: +91-4344-405620/405630. Email: arjunrajp@wendtindia.com Web: www.wendtindia.com Contact Person: Mr. Ariun Rai P

KFin Technologies Limited Unit: Wendt (India) Limited Financial District, Nanakramguda, Serillingampally, Hyderabad – 500032. Toll Free No.: 1800 3094 001.

Email: einward.ris@kfintech.com Contact Person: Ms. Krishna Priva M For Wendt (India) Limited

Arjun Raj P

Company Secretary

Date: 27th May 2025 Place: Bengaluru

NAPEROL INVESTMENTS LIMITED (Formerly known as National Peroxide Limited)

Corporate Identity Number (CIN): L66309MH1954PLC009254 Registered Office: Neville House, J. N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001. E-mail: secretarial@naperol.com | Website: www.naperolinvestments.com Phone: 022-66620000

NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND ("IEPF")

Pursuant to Section 124 and 125 of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investo Education and Protection Fund ("IEPF") Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time ("the Rules"), the Company is required to transfer the shares in respect of which dividend remains unclaimed for a period of Seven (7) consecutive years or more to the demat account of IEPF Authority. Accordingly, the unclaime dividend and the corresponding shares in respect of which dividend has not been claimed for a period of seven consecutive years i.e., the dividend declared for FY 2017-18 & onwards shall be transferred to IEPF Authority on September 02, 2025. The Company has sent individual notices to the concerned shareholders at their registered

addresses available with the Company mentioning complete details of the shares due for transfer to IEPF Authority. The Shareholders are requested to take necessary actions as stated in the notice by August 30, 2025. The details are also available on the Company's website i.e., www.naperolinvestments.com under "Investor Relations - IEPF Information The concerned Shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that a letter of confirmation shall be issued in lieu of the original certificate(s) for the purpose of transferring the said shares to IEPF Authority and the original certificate(s) registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The Shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded as and

The concerned Shareholders may note that upon credit of such shares to the said Demat Account, no claim shall lie against the Company in respect of the unclaimed dividend amount and such Shares transferred to IEPF Account. However, the Shareholders can claim back the same from the IEPF Authority by following the procedure prescribed under the IEPF Rules, which are available on www.iepf.gov.in.

shall be deemed to be adequate notice for the purpose of transfer of shares to IEPF

Authority, pursuant to the Rules. If the shares are held in Demat form, the Company shall

inform depository by way of a Corporate Action for transfer of shares in favour of IEPF

For any information / clarifications on this matter, concerned Shareholders may write to the Company at secretarial@naperol.com or contact the Company's Registrar and Share Transfer Agent, MUFG Intime India Private Limited (Unit: Naperol Investments Limited) at C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083, Email Id <u>rnt.helpdesk@in.mpms.mufg.com</u> and Telephone No. - +91 8108118484.

For Naperol Investments Limited

(formerly known as National Peroxide Limited) Akshay Satasiya **Company Secretary**

ACS: 47389

Place: Mumbai Date: May 27, 2025

Place: Gurugram, Haryana

जाहीर सूचना

माझे अशिल श्री. मेलजॉय जॉन्सन पेरेरा आणि सुश्री जेनिफर जॉन्सन पेरेरा यांच्या वतीने सर्वसामान्य जनतेला हे माहिती देण्यासाठी हे आहे की, त्यांनी पहिल्या मजल्यावर कार्यालय क्र. १०१, मोजमाप क्षेत्र सुमारे १२७.२७६ चौ.मी.(बिल्टअप), दुकान क्र.१, तळमजला, मोजमाप क्षेत्र सुमारे १६.२५७ चौ.मी. (बिल्ट अप), दुकान क्र. २, तळमजला, मोजमाप क्षेत्र सुमारे १६. २५७ चौ.मी. (बिल्ट अप), दुकान क्र. ३, तळमजला, मोजमाप क्षेत्र सुमारे १६. २५७ चौ.मी.(बिल्ट अप), दुकान क्र.४, तळमजला मोजमाप क्षेत्र सुमारे २२.७६ चौ. मी. (बिल्ट अप) एम्प्रेस टॉवर को-ऑप हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारतीत, कौल हेरिटेज सिटी, स्टेला भाबोला रोड, वसई रोड (प.) तालुका वसई, जिल्हा पालघ ४०१२०२ खरेदी केले होते. माझ्या अशिलांनी वरील सर्व मालमत्ता स्कायलाईन रियाल्टर्सना त्यांच्या भागीदार १) श्री. इमरान गनी भगवानी आणि २) श्री. हुसेन अब्बास भारमल यांच्यामार्फत विकण्याच निर्णय घेतला आहे. कोणताही सदस्य, कोणताही संघ किंवा व्यक्तींचा संघ, कोणतीही संस्था किंवा संस्थेचा सदस्य / तिचा प्रतिनिधी, ज्यांचे सदर मालमत्तेवर कोणत्याही प्रकारे कोणताही दावा / हक / मालकी हक्क / धारण / शुल्क / व्याज असेल, त्यांनी ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत पुरावे / पुरावे आणि सहाय्यक कागदपत्रांसह लेखी स्वरूपात अधोस्वाक्षरीकर्त्याला सादर करावे

जर निर्दिष्ट वेळेत कोणताही दावा दाखल केला गेला नाही किंवा प्राप्त झाला नाही, तर माझे अशिल श्री. मेलजॉय जॉन्सन पेरेरा आणि सुश्री जेनिफर जॉन्सन पेरेरा वरील मालमत्ता स्कायलाईन रियाल्टर्सना त्यांच्या भागीदार १) श्री. इमरान गनी भगवानी आणि २) श्री. हसेन अब्बास भारमल यांच्यामार्फत

ठिकाणः वसई दिनांकः २८.०५.२०२५

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our client MR. SURESH SHANTILAL BAVISHI, owner of

property being Flat No. 2201, on 22nd Floor,

Wing of the building known as "Matruchhaya

on the Ground Floor of the building called Matru

Chhava/Shiv Sadan) situated on land bearing Final Plot No. 27 of Town Planning Scheme No. 1 Malad, C.T.S. No.538, 538/1 to 538/19 of Villag

Kurar, Taluka: Borivali situated at Daftary Road Near Shivaji Chowk, Malad (East), Mumbai-40i

097, within the Registrar of District and Sub District of Mumbai City and Mumbai Suburban had earlier entered into an Agreement for Alternative Agreement dt. 31.12.2010 w.r.t. Flat No. 1604 or 16th Floor, Wing A instead of Flat No. 2201 on 22r Floor, Wing A in the said building "Matruchhaya (hereinafter referred to as the "said property" and Agreement referred to as "said Agre The said owner MR. SURESH SHANTILA BAVISHI lost the Title Deed / Original Agreement for Alternative Agreement dt. 31.12.2010 executed between Pushpak Realties Private Limited and ou client registered at Sr. No. BDR-16-163-2011 before the Sub-Registrar of Assurances or 07/01/2011; from their possession at their Boriva West, Mumbai residence, Our client MR, SURESH SHANTILAL BAVISHI have filed Police Complain

Any person/Company/Firm having any clain objection against or to the said property or an part thereof by way of inheritance, release mortgage, sale, gift, lease, lien, charge, trust

naintenance, easement, possession, occupation or otherwise whatsoever shall intimate thundersigned at their office at 8, Parasmani, Opp

Jogger's Park, Chikoowadi, Borivli (West

Publication. In the event there is no objection of

property and in that event, no claim of whatsoev

shall be entertained thereafter

Place: Mumbai

Date: 28/05/2025

claim received within stipulated period, our clien

ould proceed further to deal with the said

Damani & Dama

Advocates & Legal Consulta

ımbai - 400 092 within 14 days of thi

dt. 26/05/2025

ॲड. डायमंड एन. हाजियानी १०२, गोकुल द्वार 'बी' इमारत कोहौसोलि, साई बाबा मंदिर समोर, बीर सावरकर नगर वसई रोड पश्चिम जि. पालघर - ४०१२०२

UNIVA FOODS LIMITED

Regd. Office: B-702, 7th Floor, Neelkanth Business Park, Kirol Village, Near Bus Depot, Vidyavihar (W), Mumbai - 400086. I CIN: L55101MH1991PLC063265 I Contact No.: +91 8928039945 Email Id: univafoods@gmail.com | Website: www.univafoods.co.in

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025

The Board of Directors of the Company, at their meeting held on May 26, 2025, approved the Audited Financial Results of the Company for the guarter and year ended March 31, 2025 ("Financial Results").

The Financial Results along with the Independent Auditor's Report, have been uploaded on the Company's website at https://univafoods.co.in/wp-content/uploads/2025/05/UFL-Reg33-Financials-Signed.pdf and can be accessed through the given QR code.



For and on behalf of Board of Directors of Univa Foods Limited

Mallinath Madineni **Managing Director** DIN: 01556784

LATE MAHAVEER KUMAR A. JAIN, a joint member of the RAJPUT Co-Operative Society Limited having address at Vrindavan Road, Ovari Pada, Opp. Gokul Anand Hotel, Dahisar East, Mumbai - 400068, and holding 1/4th share in Shop No.5, in the building of the society, died on 04/03/2019, making any nomination. MR. SHREYANS JAIN (SON) has made an application fo transfer of the shares of the deceased member to his name. The Society hereby invites claims or

NOTICE

objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member n the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/ objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such nanner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any received by the society shall be dealt with ir the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

for and on behalf of RAJPUT CHS Ltd Date: 28.05.2025

वाघानी टेक्नो-बिल्ड लिमिटेड

Date: May 27, 2025

Place: Pune

सीआयएन: एल७४९९९एमएच१९९४पीएलसी१८७८६६ ई-मेल:vtbl1987@gmail.com वेबसाईट:www.vaghanitechnobuild.com, नोंदणीकृत कार्यालयः ९०३ व ९०४, ९वा मजला, कृपल कमर्शियल टॉवर, जीएम रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००९, महाराष्ट्र

३१.०३.२०२५ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्पाकरीता लेखापरिक्षीत एकमेव वित्तीय निष्कर्पाचा अहवाल (रु.लाखात)

		सपलली तिमाही			सपलल वर्ष		
तपशील	३१.१२.२०२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२४ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२३ अलेखापरिक्षाित	३१.१२.२०२४ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२३ अलेखापरिक्षित		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	५४.६२	8.22	8.08	<i>₹७.</i> ४	१६.५		
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक							
बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	२१.१४	१.५८	२.६०	२३.११	9.80		
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक							
बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	२१.१४	१.५८	२.६०	२३.११	9.89		
क्रानंतर कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा) (अपवादात्मक							
बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	શ્ બ.બરૂ	१.१७	१.९१	8,9	-१०.१२		
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता							
सर्वंकव नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१५.५३	१.१७	१.९१	89	-१0.१२		
समभाग भांडवल		422					
राखीव (मागील वर्षांच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्राकानुसार							
पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)		-		२११.२६	१९४.२६		
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/–प्रत्येकी)							
(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)							
He co	0.30	0.02	80.0	65.0	-0.88		
सौमिकृत	0.30	0.03	0.08	0.33	-0.29		

मार्च, २०२५ रोजी संपलेल्या चतुर्व तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सबिस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपुर्ण वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुन कंपनीच्या www.vaghanitechnobuild.com बेनसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com बेनसाईटवर उपलब्ध आहे) वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे लेखापरिक्षण करण्यात आले व लेखासमितीद्वारे शिफारस करण्यात आले आणि २६.०५.२०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

३) हे आर्थिक परिणाम कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत बिहित केलेल्या खपन –ड अंतर्गत मान्यता आणि मापन तत्त्वानुसार तथार केल गेले आहेत आणि त्याखाली जारी केलेले संबंधित नियम आणि भारतात सामान्यतः स्वीकारल्या जाणाऱ्या इतर लेखा तत्त्वांसह वाचले गेले आहेत. ४) कंपनी रिअल इस्टेट व्यवसायात गुंतलेली आहे आणि त्यानुसार कोणतेही रिपोर्ट करण्यायोग्य विभाग नाहीत

bilt

वाघानी टेक्नो-बिल्ड लिमिटेडकरित सही/ जितनकुमार तुलसीभाई पटेल व्यवस्थापकीय संचालव (डीआयएन:०१४७३१५८

WELTERMAN INTERNATIONAL LIMITED

CIN: L51100MH1992PLC408530

Website: www.welterman.com

Regd. Office: Plot No. 39/1, 39/2/1, 39/2/2 and 39/2/3 MIDC Industrial Area, Dhatav, Tal: Roha, Raigad, 402109 E-mail: Welterman.baroda52@gmail.com Phone No: 02194-264492

Extract of Audited Financial Results for the Quarter & Year ended 31/03/2025

(₹ in Lakhs except per share data)

Sr.			Quarter Ended	Year Ended		
No.	Particulars	31.03.2025	31.12.2024	31.03.2024	31.03.2025	31.03.2024
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	5.08	5.17	4.97	20.41	20.43
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-2.23	-9.32	-4.94	-15.41	-13.39
3	Net Profit/(Loss)for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-2.23	-9.32	-4.94	-15.41	-13.39
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-2.23	-9.32	-4.94	-15.41	-13.39
5	Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	-2.33	-9.32	-4.83	-15.51	-13.28
6	Equity Share Capital	444.13	444.13	444.13	444.13	444.13
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each)(for continuing and discontinued operations) Basic & Diluted	-0.05	-0.21	-0.11	-0.35	-0.30
	·					

The above is an extract of the detailed format of Quarter ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (LODR) Regulation 2015. The Full Format of the Quarter & Year ended Financial Results are available on the website of BSE Ltd. at www.bseindia.com and on the Company's website at www.welterman.com

Date: 27.05.2025 Place: Vadodara



For Welterman International Limited Mohammed Mansur H Dhanani **Director & CEO** DIN: 08814878.

बल्लारपूर इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन: एल२१०१०एमएच१९४५पीएलसी०१०३३७ नोंक्णीकृत कार्यालयः ६०२, बॉस्टन हाऊस, ६वा मजला, सुरेन रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. बर.:०२२-४०००२६०० ई-मेल: sectdiv@biltpaper.in

३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा

ठिकाण: अहमदाबाद

लेखानाराक्षरा विचान निच्चाचा							
			(रु.लाखात प्रति शेउ	गर डाटा व्यतिरिक्त)			
	संपलेले वर्ष						
तपशील	३१ मार्च, २०२५	३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२५	३१ मार्च, २०२४			
	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित			
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२९५.३५	१६६५.३५	२०६३.१३	१८४१.१७			
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक							
वाव आणि/किंवा विशेष साधारण वावपूर्व)	(१७८३.३५)	(९०७.९५)	(६२६६.९७)	(५२८३.७६)			
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(30.050)	(२०८८१.२२)	(६६७५.७०)	(२५२५७.०३)			
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(३०२८.०८)	(२०८८१.२२)	(६६७५.७०)	(२५२५७.०३)			
कालावधीकरिता एकूण सर्वंकष नफा/(तोटा)							
(कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर)							
आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(३०३४.५८)	(२०८८१.२२)	(६६८२.२०)	(२५२५७.०३)			
समभाग भांडवल	५५००	५५००	4400	५५००			
राखीव (इतर समभाग)	-	ı	४०६५९.६३	४६५१९.४७			
निव्वळ मुल्य	-	1	४६१५९.६३	५२०१९.४७			
उत्पन्न प्रतिभाग (रु.१० प्रती) (अखंडीत व खंडीत							
कार्यचलनाकरिता) - मूळ व सौमिकृत	(५.५१)	(६.९०)	(१२.१४)	(४६.১)			
कर्ज समभाग प्रमाण (वेळेनुसार)	१.४९	१.१३	१.४९	१.१३			
चालु प्रमाण (वेळेनुसार)	३.५३	७.२५	३.५३	७.२५			
कार्यरत भांडवलावर दीर्घकालीन कर्ज	१.४४	१.११	१.४४	१.११			
	तपशील कार्यचलनातृन एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाव आणि/र्किवा विशेष साधारण वावपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक वाव आणि/र्किवा विशेष साधारण वावनंतर) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) कालावधीकरिता एक्ल्रय नफा/(तोटा) (कालावधीकरिता एक्त्रित नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल राखीव (इतर समभाग) निव्वळ मुल्य उत्पन्न प्रतिभाग (रु.१० प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) – मूळ व सौमिकृत कर्ज समभाग प्रमाण (वेळेनुसार) चालु प्रमाण (वेळेनुसार)	तपशील ३१ मार्च, २०२५ लेखापरिक्षित २९५.३५ काळावधीकरिता निब्बळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बावपूर्व) (१७८३.३५) करपूर्व काळावधीकरिता निब्बळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाव आणि/किंवा विशेष साधारण बावनंतर) (३०२८.०८) काळावधीकरिता निब्बळ नफा/(तोटा) (अपवादात्मक वाव आणि/किंवा विशेष साधारण बावनंतर) (३०२८.०८) काळावधीकरिता विश्वळ नफा/(तोटा) (कालावधीकरिता एकूण सर्वंकष वन्मा/(तोटा) (कालावधीकरिता एक्लिव्रत नफा/(तोटा) (कालावधीकरिता एक्लिव्रत नफा/(तोटा) (कालावधीकरिता एक्लिव्रत नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) (३०३४.५८) सममाग मांडवळ (५५०० राखीव (इतर सममाग) – व्यत्यत्र प्रतिमाग (इ.१० प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) – मूळ व सौमिकृत (५.५१) कर्ज समभाग प्रमाण (वेळेनुसार) १.४९ वालु प्रमाण (वेळेनुसार) ३.५३	तपशील संपलेल हैं १ मार्च, २०२५ तंखापरिक्षित तपशील हैं १ मार्च, २०२५ तंखापरिक्षित तपशील हैं १ मार्च, २०२५ तंखापरिक्षित हैं १ मार्च, २०२४ तंखापरिक्षित हैं १ मार्च, २०२४ तंखापरिक्षित हैं १ १६६५.३५ हैं १ १६६५.३५ हैं १ १६६५.३५ हैं १ १६६५.३५ हैं १ १९८३.३५ हैं १ १९७५.३५ हें १ १९०५.३५ हें १ १९०५.३५ हें १ १९०५.३५ हें १ १९०५.३५ हें १ १९०५ हें १ १९०५ हें १ १९०५ हें १ १९०५ हें १ १९०० हें १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १	(इ.लाखात प्रति शेंड तपशील तपशील तपशील तपशील कर्माचं, २०२५ लेखापरिक्षित स्वापरिक्षित हर्ष, ३५ २०६३.१३ कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण वावगूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक वाव आणि/किंवा विशेष साधारण वावनंतर) (३०२८.०८) (२०८८१.२२) (६६७५.७०) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कालावधीकरिता एक्ण सर्वकष नफा/(तोटा) (कालावधीकरिता एक्ण सर्वकष नफा/(तोटा) (कालावधीकरिता एक्ण सर्वकष नफा/(तोटा) (कालावधीकरिता एक्ण सर्वकष नफा/(तोटा) (३०३८.०८) (२०८८१.२२) (६६७५.७०) सममाग मांडवल (५०० (३०३४.५८) (२०८८१.२२) (६६८२.२०) सममाग मांडवल (५०० प्राचीव (इतर सममाग) ४०६५९.६३ तरपत्र प्रतिमाग (इ.१० प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) – मूळ व सौमिकृत (५.५१) (६.९०) (१२.१४) ३.५३ ३.५३ ३.५३			

१. वरील आर्थिक निकालांचा आढावा २६.०५.२०२५ रोजी लेखापरीक्षण समितीने घेतला आणि त्याच दिवशी झालेल्या त्यांच्या सभे

२. वरील त्रैमासिक महिन्यांच्या तपशीलवार स्वरूपाचा उतारा आहे जो सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेम्यलेशन २०१५ च्या नियम ३३ आणि ५२ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आला आहे. त्रैमासिक/वार्षिक महिन्यांच्य स्वरूपाचा संपूर्ण स्वरूप अनुक्रमे बीएसई आणि एनएसईच्या वेबसाइट्स अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com

ठिकाणः मुंबई दिनांकः २६.०५.२०२५



मंडळाच्या वतीने व करित इंडस्ट्रीज लिमिटेडकरित हार्दिक बी. पटेल अध्यक्ष व पुर्णवेळ संचालव डीआयएन:00५९०६६३





लक्ष्मी डेंटल लिमिटेड

(सीआयएन: एल ५१५०७ एम एच २००४ पीएलसी १४७३९४)

नोंदणीकृत कार्यालयः कार्यालय क्रमांक १०३, आकृति आर्केड, जे.पी. रोड, ए.एच. वाडिया हायस्कूलच्या समोर, अंधेरी पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४०००५८ दूरध्वनी: +९१ – २२ – ६१४३ ७९९१ ई-मेलः co.sec@laxmidentallimited.com चेबसाइट्सः www.laxmidentallimited.com

दिनांक ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि वर्षा अखेरपर्यंतच्या लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश (स्वतंत्र आणि एकत्रित) (ह. मिलीयस मध्ये-)

संपलेले त्रैमासिक संपलेले त्रैमासिक संपलेले वर्ष संपलेले वर्ष अनु तपशील ३१.०३.२०२५ 39.03.7074 39.03.7078 ३१.०३.२०२५ 39.03.7078 ३१.०३.२०२४ ३१.०३.२०२५ ३१.०३.२०२४ 豖. अलेखापरिक्षित संदर्भ टीप क लेखापरिक्षित संदर्भ टीप क लेखापरिक्षित संदर्भ टीप क लेखापरिक्षित लेखापरिक्षित लेखापरिक्षित लेखापरिक्षित प्रर्वतनातून एकुण उत्पन्न ४२६.८५ 399.89 33.67 ६०६.६८ 440.89 2,399.09 9,934.44 8,682.88 कालावधीसाठीचा निव्वळ नफा (कर/अपवादात्मक आणि/किंवा अतिरिक्त बाबी पुर्वीचा) 49.93 ४१.६१ १७३.२७ 32.23 48.00 93.38 286.03 6.09 करपूर्व कालावधीमाठीचा निळ्ळ नफा ४१.६१ 32.23 €0.90 38.50 386.28 ८५.२४ (अपवादात्मक आणि/किंवा अतिरिक्त बाबी नंतरचा करपश्चात कालावधीसाठीचा निव्वळ नफा 82.94 49.44 २५७.७५ २५२.२९ (अपवादात्मक आणि/किंवा अतिरिक्त बाबी नंतरचा एकूण सर्व समावेशक उत्पन्न (कर पश्चात) 39.88 1919.819 240.69 समन्याय भागभांडवल (दर्शनी मुल्य प्रत्येकी २/-909.99 3.00 909.97 १०९.९२ 3.06 909.97 राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकन राखीव वगळून) E 76.90 3,964.84 ४२१.५७ 7, ? ? 9. 84

१.१६ सौमिकृत अ. वरील निष्कर्षाचे लेखापरीक्षा समितीकडून पूर्विलोकन करण्यात आलेले आहे आणि संचालक मंडळाच्या दिनांक २६ मे,२०२५ रोजीच्या त्याबैठकीमध्ये ते मंजूर करण्यात आलेले आहेत

(

BAJAJ

१.१६

ब. सेबी (सुचीबध्दता आणि इतर प्रगटीकरण आवश्यकता) विनियमावली, २०१५ चा विनिमय ३३ अन्वये शेअर बाजारामध्ये दाखल केलेल्या दिनांक ३१ मार्च,२०२५ रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि वर्षाअखेरपर्यंतच्या आणि स्वतंत्र वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार नमुन्याचा हा सारांश आहे. लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा संपुर्ण नमुना कंपनी, नॅशनल स्टॉक एक्स्वेंज ऑफ इंडिया लिमिटेड जाणि बी एस इ लिमीटेड च्या अनु. www.laxmidentallimited.com, www.nseindia.com आणि www.bseindia.com. या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. खालील क्य आर कोड स्कॅन करून देखील ते मिळवता येते.

8.97

8.93

8.80

क. ३१ मार्च, २०२५ आणि ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे आकडे हे संबंधित आर्थिक वर्षांच्या नऊ महिन्यांपर्यंतचे वर्ष–आजच्या तारखेपर्यंतचे लेखापरिक्षण केलेले वर्ष आमि पुनरावलोकन केलेले आकडे यांच्यातील समतोल साधणारे आकडे आहेत.

0.99

दिनांक : २६ मे,२०२५



नोंदणीकृत कार्यालय: ६०२-६०६, भूमी वेलोसिटी इन्फोटेक पार्क, प्लॉट क्र.बी-३९, बी-३९ए, बी-३९ए/१,

0.99

संचालक मंडळाच्या आदेशान्वये लक्ष्मी डेंटल लिमिटेड करीता समीर कमलेश मर्चंट

सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक

DIN: 00679893

8.60

8.60

बजाज हेल्थकेअर लिमिटेड

9.84

9.84

सीआयएन: एल९९९९९एमएच१९९३पीएलसी०७२८९२, वेबसाईट:www.bajajhealth.com, ई-मेल:investors@bajajhealth.com

रोड क्र.२३, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे (पश्चिम)-४००६०४. दूर.:०२२-६६१७७४००, फॅक्स:०२२-६६१७७४५८

३१.०३.२०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्पाकरिता एकमेव लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्पाचा अहवाल

					(रु.लाखात)	
अ.		संपलेली व	तेमाही	संपलेले वर्ष		
क्र.	तपशील	३५.०३.२५ लेखापरिक्षित-	३५.०३.२४ लेखापरिक्षित	३५.०३.२५ लेखापरिक्षित	३ ५.०३.२४ लेखापरिक्षित	
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	44880.24	43,3८९.९०	48250.28	803 84.0 8	
₹.	कालावधीकरिता निब्बळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावपूर्व)	1162.30	९५७.८९	8£00.00	२७६५.२६	
3.	करपूर्व कालावधीकरिता निव्बळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावनंतर)	1162.30	(३५५४.९२)	४६,००.७७	(५६६७.५५)	
8.	करानंतर कालावधीकरिता निब्बळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावनंतर)	4448.30	(३२००.०५)	४२९२.८८	(५४३२.६६)	
Ч.	एकूण सर्वकष उत्पन्न	4882.84	(३२९४.०२)	४०८६.५६	(८६५६.८७)	
ξ.	समभाग भांडवल(दर्शनीं मूल्य रू.५/ – प्रत्येकी)	५५७९.५६	4३७९.९२	५५७९. ५६	4३७९.९२	
Q.	राखींव (पुर्नमुल्यांकित राखींव वगळून) मागील वर्षाच्या ताळेवंद पत्रकात दिल्यानुसार	-	-	४५०३७.२६	२६४५६.५७	
۷	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.५/– प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) ৭. मूळ (प्रति समभाग)	3.48	(40.८४)	43.28	(30.38)	
	२. सौमिकृत (प्रति समभाग)	રૂ.४६	(40.८४)	43.42	(३०.३६)	

वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २६.०५.२०२५ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या संभेत नोंदपटाव

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेय्युलेशन २०५५ च्या नियम ३३ अन्यये आवश्यकतेनुसार लेखा अहवाल कंपनीच्य

वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे वितरीत करण्यात आले. मागील कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत केले आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०५५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सभेंजसह सादर करण्यात आलेली लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाची सुविस्तर नमुन्यातील जतारा आहे. लेखापरिक्षित क्तिय निष्कर्षाची संपूर्ण नमुना कंपनीच्या WWW.bajajhealth.com येबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. खाली दिलेला क्युआर



संचालक मंडळाच्या वतीने व करिता षजाज हेल्थकेअर लिमिटेडकरिता अनिल चम्पालाल जैन व्यवस्थापकीय संचालक

दीपज्योती टेक्सटाईल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: चेनॉस, फलॅट क्र.५, ५ला मजला, जेव्हीपीडी स्किम, गुलमोहर क्रॉस रोड क्र.७, मुंबई-४०००४९. सीआयएन:एल२७२००एमएच ५९९४पीएलसी०८३९५०

३५ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

तपशिल	;	संपलेली तिमाही			वर्ष
	३५.०३.२५ लेखापरिक्षित	३५.५२.२४ अलेखापरिक्षित	३५.०३.२४ लेखापरिक्षित	३५.०३.२५ लेखापरिक्षित	३५.०३.२४ लेखापरिक्षित
कार्यचलनातून उत्पन्न	५६३.० ५	(९.५७)	२६ १.२१	88.00	402.43
इतर उत्पन्न	(२.४४)	0.90	4९.२४	4.00	રૂહ. ૬૮
व्याज	-	-	-	-	-
करपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	(40.04)	(२९.७४)	0.३६	(२२२.९५)	२३६.५२
कर	(०.२६)	(0.30)	2.26	(٩.٥८)	9.80
निव्वळ नफा/(तोटा)	(४९.७५)	(२९.४४)	4.0८	(२२५.८७)	२३४.७२
समभाग भांडवल	409	409	409	409	409
राखीव	-	-	-	-	40.00
उत्पन्न प्रतिभाग (क. ५०/- प्रत्येकी)					
मूळ	(0.99)	(0.48)	0.40	(8.83)	४.६८
मूळ सौमिकृत	(0.99)	(0.48)	0.40	(8.83)	४.६८

३५ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वरील लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे २। मे, २०२५ रोजी झालेल्या सभेत पुनर्विलोकन करण्यात आले आणि त्याच तारखेला संचालक मंडळाच्या सभेत

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेयुलेशन २०५५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉर एक्सचेंजसह सादर करण्यात आलेल्या निष्कर्षांचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाकडून मर्यादित पुनर्विलोकन अवलंबून आहे, ज्यांनी अ-फेरबदल मत दिले आहे.

मागील कालावधी/वर्षाचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे चालु कालावधी/वर्षाच्या वर्गीकरण

पुर्नगठीत/पुर्ननमुद केले आहेत इंड-एएस नियम/एएस नियमानुसार नफा व तोटा अहवालात तजवीज आवश्यक नाही

३५ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.djtextiles.co.in वेबसाईटवर आणि एमएसईआय स्टॉक एक्सचेंजच्या www.msei.in वेबसाईटवर उपलब्ध आहे

दीपज्योती टेक्सटाईल्स लिमिटेडकरित

संजय मुंद्रा ठिकाण: मुंबई दिनांक: २८मे. २०२५ (डीआयएन:०५२०५२८२)



दामोदर इंडस्ट्रीज लिमिटेड

वरळी, मुंबई-४०००१३. कॉर्पोरेट ओळख क्रमांक:एल१७११०एमएच१९८७पीएलसी०४५५७५ **द्र**:+९१-०२२-४९७६३२०३,

प्रति शेअर प्राप्ती प्रत्येकी रु. २/-(अतिरिक्त बाबीपूर्वीचा आणि नंतरचा)

ई-मेल:cs@damodargroup.com, वेबसाईट:www.damodargroup.com

३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			(रु.लाखात)				
तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२०२५ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.०३.२०२४ लेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२५ लेखापरिक्षित				
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	९८७३.२२	७४०५८.६२	४४६६४.७४				
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	40८.७८	६२३.३०	३३९. ५९				
करपूर्व कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	40८.७८	६२३.३०	३३९. ५९				
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	३२०.९६	५२१.९६	480.90				
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (क्रानंतर))	33८.33	8८८.७०	२४४७.୩८				
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.५/– प्रती)	99६५.00	99६५.००	99६५.00				
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून)	-	-	-				
कालावधीकरिता उत्पन्न प्रतिभाग (रू.२/- प्रत्येकी) (विशेष साधारण बाबपुर्व व नंतर) – मृळ रु.							
– सौमिकृत रु.	9.3८	२.२४	२.३२				
निम: ग्रेही (क्रिप्टिंग ऑग्ट थटर विकटको वर विकासमें क्या वेग्या २००५ हमा निमा ३३ अन्तर्भ							

टिप: सेबी (लिस्टिंग ॲंग्ड अदर डिस्क्लोजर रिक्कायरमेट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वर्य स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.damodargroup.com आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

दिनांक: २६ मे, २०२५ ठिकाण: मुंबई



सही/ अरुणकुमार बियानी अध्यक्ष-डीआयएन:०००१६५१९

दामोदर इंडस्टीज लिमिटेडकरिता